

पुणे पुरालेखागार, पुणे या कार्यालयातील “सहायक  
संचालक” या पदावरील प्रतिनियुक्तीच्या कालावधीस  
मुदतवाढ देणेबाबत  
श्रीमती शैला किसन जंगम, कक्ष अधिकारी

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन आदेश क्र. कअनि-११२१/प्र.क्र.९९/प्रशा-२ (१४ब)  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,  
मंत्रालय, मुंबई- ४०००३२.  
दिनांक:- ०५ सप्टेंबर, २०२४

संदर्भ:- सा.प्र.वि., शासन आदेश समक्रमांक दिनांक १२.०८.२०२२

### शासन आदेश

श्रीमती शैला किसन जंगम, कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग यांची संदर्भाधीन दिनांक १२.०८.२०२२ रोजीच्या आदेशान्वये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांच्या अधिनस्त पुणे पुरालेखागार, पुणे या कार्यालयातील “सहायक संचालक” या पदावर प्रथमतः ०२ वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार श्रीमती जंगम या सदर कार्यालयात दिनांक ०१.०९.२०२२ पासून प्रतिनियुक्तीने कार्यरत असून त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी दिनांक ३१.०८.२०२४ रोजी संपुष्टात आला आहे.

२. आता या आदेशान्वये, श्रीमती शैला किसन जंगम, कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग यांच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांच्या अधिनस्त पुणे पुरालेखागार, पुणे या कार्यालयातील “सहायक संचालक” या पदावरील प्रतिनियुक्तीस ०२ वर्ष म्हणजेच दिनांक ३१.०८.२०२६ पर्यंत किंवा सदर पदावर पदोन्नतीने किंवा सरळसेवेने नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. श्रीमती जंगम यांच्या प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने संदर्भाधीन दिनांक १२.०८.२०२२ च्या शासन आदेशातील इतर अटी व शर्ती कायम राहतील.

३. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०९०५१२१९३९४२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( ग. स. परब )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

श्रीमती शैला किसन जंगम, सहायक संचालक, पुणे पुरालेखागार, पुणे

**प्रत:-**

- १) अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, जलसंपदा विभाग व पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) सह/उप सचिव (आस्थापना), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ४) अवर सचिव (सां.का.२), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) संचालक, पुराभिलेख संचालनालय, मुंबई
- ६) संचालक, पुणे पुरालेखागार, पुणे
- ७) निवड नस्ती/प्रशा-२ (१४ब)